

December 16, 2023

General Manager
Listing Department
BSE Limited.

P.J. Tower, Dalal Street, Mumbai 400 001

**Scrip Code No: 533177** 

**Vice President** 

Listing Department National Stock Exchange of India Limited 'Exchange Plaza', Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051

Scrip Code No: <u>IL&FSTRANS EQ</u>

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement — Notice of Postal Ballot

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the copy of Postal Ballot Notice published in the following newspaper on December 16, 2023 to seek approval of Shareholders of the Company:

- i. The Financial Express (English) and
- ii. Navshakti (Marathi)

Request you to take the same on your records.

Thanking you,

Yours faithfully, For IL&FS Transportation Networks Limited

Krishna Ghag Vice President & Company Secretary FCS-4489

## 'WE IDENTIFY, NURTURE INNOVATORS'

# Mentorship key for startups to grow: Marico foundation

FE BUREAU New Delhi, December 15

A SCHOOL FOR startups A SCHOOL FOR startups. That's what Marico Innovation Foundation (MIF) can be best described as Hand-holding about 20 companies simultaneously, MIF aims to ₹100-crore mark.

"The uniqueness of our programme is that we work with mentors, who are pulled in from the Marico ecosystem or domain experts from our wider networks, which means

or domain experts from our wider networks, which means that we will take at least six to eight months to close each business challenge before moving on to the next," said Suranjana Ghosh, head, MIF. Every two years, MIFidentifies a sunrise sector that holds the potential to solve a similiforal itsue for helps.

significant issue for India.

significant issue for India. The first sectoral intervention was launched in 2018 in the agriculture sector, followed by innovations in combating the Covid-19 pandemic in 2020. In 2022, MIF forayed into plastic waste management.

So be it a solar-powered food dehydrator, a DC motor consuming 70% less electricity or automatic waste sorting machines, companies making

machines, companies making

machines, companies making these products are under the MIF programme as they have significant social, economic or environmental impact.

"They have to have some component to generating livelihood, some component of impacting the environment. We have a very stringent due diligence process, as stringent as any other VC firm

SURANJANA GHOSH, HEAD. MARICO INNOVATION FOUNDATION



STRINGENTAS ANY OTHER VC FIRM ANY STARTUP THAT MEETS WITH THE DILIGENCE PROCESS IS THEN ONBOARDED."

would be. Any startup that meets with the diligence process is then onboarded," said Ghosh.

She added that the selection criteria also looks at whether the technology offered by the startup is extremely unique. "In that particular category, they need to be serving a very specific need through a very unique technology, something that is difficult to replicate and has a two-year lead time on any other close competitor at least."

On asking if it is better to just fund the startups instead of going through the entire mentoring process, which is both cost and time intensive for the mentor company, Harsh Mariwala, founder and

for the mentor company, Harsh Mariwala, founder and

chairman of Marico, added chairman of Marico, added that they have delibrated upon this several times, but always ended up agreeing on the mentorship programme. "Most companies are not looking at financial assis-tance; they can raise money from other investors. So this is not our iob."

not our job."
"They don't know how to

"They don't know how to scale up and our job is to create value by helping them scale up several times. And we believe this is the right way forward," said Mariwala.

Ghosh added: "The DNA of this foundation is really to help build capacity, and make startups capable on their own to be able to sustain their businesses and make themselves profitable as well while selves profitable as well while they are creating this broader

sort of social impact. We do believe that building we do believe that building capacity goes a far longer way than just one-time funding. And there is enough and more funding to be achieved and sourced. But it is this kind of expert mentorship and guidance that there is a dearth of in the market."

"And we provide exactly."

WE HAVE A VERY

STRINGENT DUE

DILIGENCE

PROCESS AS

in the market."

"And, we provide exactly
that by helping the startup
understand where the right to
win lies. So while they might
have a really interesting
proposition, how do they fine
tune that, and how do they
ensure that there is
adequate demand from the
consumer side as well, and
that they are being able to
deploy that through the right
distribution channels and
sustainably so."

# Adani Ports sells 49% in TN terminal to MSC arm

ADANI PORTS AND SPECIAL Economic Zone (APSEZ) has divested its 49% stake in Adani Ennore Container Terminal (AECTPL) in Tamil Nadu to Ter-

Ennore Container Terminal (AECTPL) in Tamil Nadu to Terminal Inwestment (Til.), the container terminal operating and investing annoine terminal operating and investing arm of Mediterranean Shipping Company (MSC), for a consideration of ₹247 crore. The agreement was signed on December 14 and the transaction is expected to be completed in three to four months, subject to regulatory approvals. Once it is complete, APSE2 would hold a 51% stake in AECTPL For the deal, the total enterprise value of AECTPL was considered at ₹1,211 crore. This would be APSEZ's second joint venture with TiL after the 2013 joint venture with TiL after the 2013 joint venture with TiL after container Terminal (AICTPL), which operates CT3 container Terminal at Mundra Port, the largest private commercial port in India.

Port, the largest private com-mercial port in India. Karan Adani, CEO and whole time director, APSEZ, said: "With this second joint venture, we are

stake to be sold to MSC arm TiL for ₹247 crore

For the deal, AECTPL's

₹1.211 crore

deepening this strategic partdeepening this strategic part-nership in one of the fastest-growing container terminal markets in the south. We aim to replicate the success of AICTPL terminal at the Ennore Con-tainer Terminal and service the trade needs of the South Indian market."

Indian market."

AECTPL has a quay length of 400 metres and an annual handling capacity of 0.8 million TEUs. The terminal handled 0.55 million TEUs in FY23 and 0.45 million TEUs in the first eight months of the current fis-cal year. The concession period of the terminal is until 2044 and its annual capacity can be extended to 1.4 million TEUs.

KARAN ADANI, CEO & whole time director, APSEZ

WE AIM TO REPLICATE
THE SUCCESS

ENNORE CONTA**I**NER

TERMINALAND SERVICE TRADE

NEEDS OF THE

SOUTH INDIAN

extended to 1.4 million TEUs.
Ammar Kanaan, CEO of TiL,
said: "This association will
enable us to improve TiL's presence in one of the world's
fastest-growing economies and
strengthen our offering to customers in the Indian subcontinent."
APSEZ in April this year bad

nent."

APSEZ in April this year had
completed the acquisition of
Karaikal Port (KPPL) after receiving the NCLT approval. Earlier,
APSEZ had been declared the
successful resolution applicant
under the corporate insolvency
resolution process of KPPL.

Adani Green incorporates 2 step-down subsidiaries

PRESS TRUST OF INDIA New Delhi, December 15

ADANI GREEN ENERGY on Fri-

ADANI GREEN ENERGY on Friday announced the incorporation of two step-down subsidiaries: Adani Renewable Energy Fifty Six and Adani Renewable Energy Fifty Six and Adani Renewable Energy Holding Nine, a wholly-owned subsidiary of the company, has incorporated two wholly owned subsidiaries, namely, Adani Renewable Energy Fifty Six Ltd (ARE5-61), and Adani Renewable Energy Fifty Six Ltd (ARE5-61), and Adani Renewable Energy Fifty Seven Ltd (ARE5-11) on December 14, 2023,"a BSE filing stated.

Both subsidiaries have authorised as well as paid-up share capital of ₹1 lakh each. The main objective of the new subsidiaries is to generate, develop, transform, distribuct, transmit, sell, supply any kind of power or electrical energy using wind energy, solar energy or other renewable sources of energy, as per the filing.

other renewable sources of energy,as per the filing. Adani Renewable Energy Holding Nine holds 100% share capital of ARE56L and ARE57L.

# Sterling & Wilson raises ₹1,500 crore

RAJESH KURUP Mumbai, December 15

STERLING AND WILSON Renewable Energy (SWREL) has raised ₹1,500 crore through the qualified institutions placement (OIP) route, from domestic mutual funds and marquee global investors. The company will allot 43.23 million shares at ₹347 per share to the investors, it said in a statement.

said in a statement.

at ₹347 per share to investors. Proceeds from the OIP will be used to pare debt further

"The last couple of months have been challenging for us as an organisation and the successful completion of the QIP is a significant moment in

our journey. A bulk of the proceeds from the QIP will be used to pare down debt more, providing us capital to pursue the fast-growing solar engineering, procurement and construction (EPC) markets in India and abroad," SWREL Global CEO Amit Jain said.

Through this QIP, the company is more strategically positioned "to harness the immense potential of the

renewable energy market globally", Jain added.
As of September 30, SWREL had an order book of ₹6,835 crore, aided by strong domestic EPC order inflows with a robust and growing bid pipeline in both India and abroad. SWREL is a provider of EPC services for renewable energy and has a total portfolio of over 15 GW, including those under various stages of construction. of construction.

# BHARAT RASAYAN LIMITED Registered Office: Vikram Tower, 1501, Rajendra Place, New Delhi, Delhi, 110008

Folio No.	Shareholder	No(S) (From - To)	No(S) (From - To)	No. of Shares	
0014319	S K SATYA NARAYANA	17273-17276	3053641-3054040	400	Rs. 10/
Place: Ha Date: 15/	assan, Karnataka 12/2023		Name of the S K Sa	Shareh Ithyana	



FOR ENGINEERING, PROCUREMENT AND CONSTRUCTION (EPC) FOR SUPPLY, ERECTION AND COMMISSIONING OF 3000 TCD (EXPANDABLETO 4900 TCD) SUGAR MILL PLANT WITH CIVIL WORKS ALONG WITH OPERATION AND MAINTENANCE OF SUGAR MILL AT CH

published on 25.10.2023

UPSSCI inters Engineering. Procurement and Construction (EPC) - bids for supply erection and commissioning of 3000 TCD (expandable to 4900 TCD) Sugar Mill Plar Will Cell Work (Cell Works of Lothard, District Manhara, (LP) and. The bidder will also operate and marianta Sugar Mill for 05 (these) years from the date of start of commercial commercial control of the start of of the MANAGING DIRECTOR

POSSESSION NOTICE

authorized officer of Jana Small Fire...

i Financial Services Limited, under the Secure...

i Financial Services Limited Services Limited Limited Secure...

i Financial Services Limited Servic

No.	Loan No.	Co-Borrower/ Guarantor/ Mortgagor	Outstanding Due (in Rs.) as on	& Type of Possession		
1	47939430000242	1) Mr. Asif Khan (Applicant), 2) Mrs. Shain (Co-Applicant)	11.10.2023 Rs39,46,860/- (Rupees Thirty Nine Lakh Forty Six Thousand Eight Hundred Sixty Only) as on 10.10.2023	Date: 15-12-2023 Time: 02:25 P.M. Symbolic Possession		
	Description of Secured Asset: House No.1 (Singal Story House) Plot Property Measuring 500 Sp. dvs. Comprised in Khasra No.294 Khatta No.21 Situated at Village Chirodi. Pargana & Tehsil Lon. Disdrict Ghaziabad. Owned by Mrs. Shain.					

		erty, South: Road 18" F	t.	uau io ri,
2	47939420001370	Mr. Ajay Kumar     (Applicant),     Mrs. Munni Devi     (Co-Applicant)	11.10.2023 Rs.21,40,105/- (Rupees Twenty One Lakh Forty Thousand One Hundred and Five Only) as on 10-10-2023	Time:

Description of Secured Asset: Flat No.IF-1, (Third Fooz) Prossession Soyards, MIS, Freehold Residential Flot No.128, Knassa No.299, 681 No.124-5 Slouted at Ashot Vatlax, Vallage, Pescoda, Paragina Lon, Inhal & Ostric Ghazibad, Owned by Mir, Ajay Kumar, Sio, Mir, Ram Moort, East: Others' Property, West Road 15 FL wide, North: Other's Plus, South: Other's Property, nhereas, the Bornowers' Co-bornowers' Guardiners' Mortgagors, mentioned her ovce here failed to repoy the amounts due notice is hereby given to the Bornow filter of Jana Small Finance Bank Limited has taken symbolic possession of propriets' secured assets described herein above in exercise of powers conferred im under section 13 (4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the de entioned above. The Bornowers' Co-bornowers' Guaranton's Mortgagors, mention

Place: Delhi NCR Sd/- Authorised Officer
Sate: 16.12.2023 For. Jana Small Finance Bank Limited

JANA SMALL FINANCE BANK

Registered Office: The Fairway, Ground & First Floor, Survey No.101, 11/2 & 12/28, Off Dordur, Koramangla Inner Ring Road, Next to EGL Business Park, Challaghatta, Bangalore-560071. Branch Office: 16/12, 2nd Floor, W.E.A, Arya Samaj Road, Karol Bagh, New Delhi-110005.

# 

ाष्ट्री कर पृष्ट nnual Maintenance of Roads, Surface dressing, Road Cleaning & Irain Repairing at I.A. Firozabad. nnual Maintenance of Roads, Surface dressing, Road Cleaning & rain Repairing at I.A. Mathura Site-B Distt 61.68 46.71 42.48

Drain Repairing at I.A. Extension II. Six Okwan Dist. Mahura.
Annual Maintenance of Rousd, Cleaning, Surface dressing & Drain Repairing at II.A. Extension III. Six Okwan Dist. Mahura.
Annual Maintenance of Rousd, Cleaning, Surface dressing & Drain Repairing at II.A. Extension-II. Six Okwan Dist. Mahura.
Annual Maintenance of Rousd, Cleaning, Surface dressing & Drain Repairing at II.A. Dix Okwan Dist. Mahura.
Annual Maintenance of Rousd, Cleaning, Surface dressing & Drain Repairing at I.A. IOX oki Nakon Dist. Mahura.
Annual Maintenance of Rousd, Surface dressing, Rousd Cleaning & Drain Repairing at I.A. IOX oki Makon Dist. Mahura.
Providing and Friong Welcome Board & Roud direction board at I.A. Shat. A. Mahura.
Constitution of Eritry Gaite at I.A. kold Kohan Dist. Mathura.

Kothari Kothari Petrochemicals Limited

NOTICE

(FOR ATTENTION OF EQUITY SHAREHOLDERS OF THE COMPANY)
Sub: Transfer of equity shares of the company relating to unclaimed
dividends to Investor Education and Protection Fund (IEPF)

In this regard, individual notices and reminders have already been sen to all the concerned shareholders at their latest address available with the Company and the details of such shareholders have also been displayed on the website of the Company i.e www.kotharjeerochemicals.com

also been displayed on the website of the Company i.e. www.kohanjerotchemicals.com
All Concerned shareholders are hereby requested again to claim their shares and unclaimed dividend amount(s) on or before the last date i.e. March 20, 2024 by making an application to the Company in writing, and and will not be considered valid and will not be taken on record.

Please also note that no claim shall lie against the Company or its Registrar and Share Transfer Agent in respect of individual amount, shares and other benefits accruing thereon, so transferred to the IEPF he shareholders can however, claim their unclaimed dividend & shares almady transferred to IEPF by following the procedure stipulated in the IEPF Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016.

For further information / clarification on the subject matter, you may contact the undersigned by sending an e-mail at Agent(s), whose address and contact defails are given below.

My. Camec Corporate Services Limited, Unit. Kohan Petrochemicals Limited, Subramanian Building, 5th Floor, No. 1, Club House Road, Chennia - 600 002, Phone: 444-4002/2010 / 4,0002701 4, House Road, Chennia - 600 002, Phone: 444-4002/2010 / 4,0002701 4,0002781 & 4,00027013, e-mail: investor@cameoindia.com.

for Kothari Petrochemicals Limited

NOTICE 'O MEMBERS

(L&FS Transportation Networks Limited Regd. Off: The L&FS Financial Centre, Pot No. C-22 Gallock, Baindte- Variat Complex, Bandte (E), Mambei 400 051 Tel. No.: +81 22 2653 3335, Email: Financiar Editoria com, Website: www.itnl CIN: L45020Me000109 10:193791 MONITE: ON MEMBERS

VISARHABATIANA PORT AUTHORITY
VISARHABATIANA
VISARHABATIANA
EXPRESSION OF NIFREST [ED]
FOR OPERATION, MANUSZKIENT FOUNDAMINENANCE OF
CRUISE TERMINI AVAINABLE AT THE PROPERTY OF THE PROPERTY

CRUISE TERMINAL AT VISAKHAPATNAM PORT AUTHORITY VISAKHAPATNAM PORT AUTHORI

New Delhi

loor, Maker Chambers IV, 222, Nariman i ne: 022-3555 5000. Email: investor:relatio CIN: L17110MH1973PLC019786

NOTICE

Sr. No.	Folio No.	Name/Joint Names	Shares	Certificate Nos. From - To	Distinctive Nos. From - To
1	56292918	Amarjit Singh	40	53278654-655	1247315555-594
9			36	58327506-506	1619362273-308
			76	62208626-626	2185043205-280
			152	66402555-555	6852794865-016
2	3389189	Chitralekha Sudhir	28	2183169-169	43192062-089
1		Rangnekar	5	3124111-111	49672223-227
		Sudhir Shantaram	18	5026431-431	82867697-714
		Rangnekar	20	6398091-091	135294583-602
			16	10346077-077	185424624-639
			14	12865984-984	258662190-203
			30	14612223-224	391303060-089
			131	51597383-386	1184100916-046
			524	66640734-734	6872551078-601
3	11204406	Chitralekha Sudhir	7	2382133-133	45673961-967
		Rangnekar	4	5334791-791	87482953-956
		Sudhir Shantaram	5	6632314-314	139282849-853
		Rangnekar	10	10346781-781	185438088-097
			3	12613862-862	256712502-504
			29	51170035-036	1172833385-413
b.			116	66640930-930	6872589438-553
4	9473220	Harbans Singh Puria	400	62651620-620	2222280320-719
5	3783677	Jagdish Shivprasad Joshi	5	3145088-088	49794498-502
		Alka Shivprasad Joshi	20	6423384-384	135678205-224
			16	10240272-272	183850385-400
			19	12841982-982	258319516-534
			55	16220860-861	404610300-354
			115	53874871-873	1264423325-435
6	42087041	Mahendra Fulchand	50	20006658-658	86748563-612
			50	20006659-659	111072659-708
			50	20030560-560	1397551-600
			50	20030561-561	1397501-550
			50	20030562-562	1099751-800
			20	20047487-487	52563959-978
			10	20047487-487	57925569-578
			20	20047487-487	70398679-698
			300	62388593-593	2200010422-72
2	2002000	3775 (B33029) (C)	600	66638015-015	6872177956-555
7	56020489	Mohan Lal Ubhrani	40	11446322-322	206354294-333
		Ashabai M Ubhrani	40	53386820-821	1249478875-914
			80	62500710-710	2210628255-334
8	27722272	2012704 20171	160	66765344-344	6884902668-827
8	31482313	Prabhakar Reddy Kadasani Pullareddy Kadasani	316	66777636-636	6885907760-075
9	126181887	S Motifal Kataria	72	58172360-360	1613656338-409
1	120101001	S ( ISSUM PUMP III	72	62566294-294	2215569450-521
			144	66845337-337	6891516233-376
10	4767292	Sudhir Shantaram	10	614828-828	17179711-720
	4107272	Rangnekar	5	729691-691	18027574-578
		Chitralekha Sudhir	14	1008501-501	25269975-988
		Rangnekar	- 67	1116956-956	26518639-649
		roanginosai.	5	3197010-010	50100778-782
			22	5142234-235	84605541-562
			25	6486370-370	136647188-212
			20		185430449-468
			18	12866078-078	258663679-696
			130	51594015-018	1183991391-520
			520	66640807-807	6872561632-151
ii	35975497	Sudhir Shantaram	20	4652185-185	76252999-018
**	437/349/	Rangnekar	20	7679876-877	148629568-576

Public Notice

Notice is heeby given that Mrs. Philomena Simon Torcato was one of the landed porevendors entered into an agreement on 2100/1974 with the purchase adult Indian Muslim known by name as Mrs. Suleman Abdul Karilim Contractor the piece of land admeasuring about 6 % Guntas divided into 05 parts among the vendors with the manifestable file.

Adout Karilim Contractor the piece of fand commonating about 50 Guitas officided into 50 parts among the vendors with the Mr. Nerso D'Fenhan the brother of Mrs. Philomens Simon Torcato Indian Christian inhabitant the resident of fat No. 25 Section Apartment . 2" floor, Sherly Read Banding AUGNOS entered into Install will and bestament daried 1990/1999 as a mozcular and handled or eit in or 120/37969 sistem death in will go to her last on only and consideration of the contract of the Contract on 110/42000 in connection with the Flower of attorney power given to her so Mr. Stocco Contract on 110/42000 in connection with the Fluid 12/2 being lying and statuted on 2" floor. Torcation on 110/42000 in connection with the Fluid 12/2 being lying and statuted on 2" floor. School Apartment School No. 2000 in connection with the Fluid 12/2 being lying and statuted on 2" floor. School Apartment School No. 2000 in connection with the Fluid 12/2 being lying and statuted on 2" floor. The school No. 2000 in connection with the Fluid 12/2 being lying and statuted on 2" floor. The school No. 2000 in connection with the Fluid 12/2 being lying and statuted on 2" floor. The school No. 2000 in connection with the Fluid 12/2 being lying and statuted on 2" floor. The school No. 2000 in connection with the Fluid 12/2 being lying and statuted on 2" floor. The school No. 2000 in connection with the fluid 12/2 being lying the school of the school o

AShok S, Kulkarni (Hons) L.L.B. Advocate High Court, Mumbai Add.: 202, Rishika C.H.S. Ltd., Plot No 113, Gorai II, Borivali (West),

PUBLIC NOTICE

Late Shri Vivek Jagannath and Late T.P.
Jagannathan were Members of the
Society along with Shri Venkatesh
Jagannath i.e. Govind Pushpa Coporatile Housing Society Ltd., (Reg. No.
TNA/TNA/HSG/(TC)/15/135) situated at
Sanata Mare. There T.Ps. Society has TIMATNAHSG/(TCY15135), situatied at Samata Nagar, Thane. The Society has received an application for membership from the legal heir, Shri Venkatesh Jagannahh, for transfer of Shares and interest in Flat No. 301 in his name. Any person's having any right, title, title and the state of the state of the state the state of the state of the state submit documently verified not not support of bisherbrite claim's within fifteen day from the date of publication of this notice falling which no claims of the members

Flat no. 301, 3<sup>rd</sup> floor, Govind Pushpa Aparlments, Samata Nagar, Opp Baymonds, Thane West, Thane -40050 ADV. DIARRINI V. SAMPA: A-901, Sheetalnath Tower CHS Ltd. Sudha Park, Shanii Sudha Lane Garodia Nagar, Ghatkopar (East) Mumbai — 400 077. Email 19 ackcdharmin.sampat@outlook.com

पॅन मर्चंट्स प्रा. लि.

जाहिर सूचना बाद्धिर पूचना रेणवात येते की, कंपनीचे नोंदगीकृत कार्यात्स्य प्लटं क्र. ३१९, १८ रवींद्र सात्मी, तिस्सा मजला, गेट क्रमांक १, पोद्दा कोर्ट, लालवाजान, कार्यात्स्य क्र. १६९,१२ ठक्तरेन नगर सुस्मात्र पुणे, बायोर गाव, पुणे, पुणे शहर, महाराद्वः २६१०२५, भारत येथे बाहतुकी इत्ययान आरओसी / सेवी / स्टॉक

्य रुवस्थ्य ( गाहक आर्था आहत आहत आहत स्वाग्य करनात मेंचे पे कोई इस्तव्यवादक पोसिस्य स्टेशनमध्ये त्य द्यावरी दाखल केली आहे. बोर्डाच्या आदेशासुसार पंत्र मर्पाट्स प्रा.ति. सादी संत्री मुर्तेय चल्हाण १७: कोलकाता संचालक द्य: १४/१२/२०२३ डीआयस्स : ०९७१६२३०

### जाहीर सूचना

जा<u>रार प्र</u>चान । माझ्या अशिलांच्या सुम्पेन्थये सुम्बना स्वादे रोषधात त्रेते की, सर्व बोर्ग, दावे आणि माण्यपासन् मृक माझ्या अशिलाद्धते यावाली पारिणटात कविलेल्या पिकस्तीच्या (सर्द मिक्कसीच्या) छोरीकांत्तित्व बाटपाटी प्रक्रितेचा भाग स्वाप्न, से सर्द पिकस्तीसार्व और रविद्वारमाध्य कोणी वाचे नामाधिकार तत्रसारा आहे. सर्द वेदावेदर व्यक्ती वा ज्यांना कोणवाही र्पिंद रपुराच जोगी यांचे नामाधिकार तथासत आहे. सर्व दांचेदा ज्वती वा ज्यांना कोणतारी अपर, इक्त, नामाधिकार, हितरांचंच, माणीण वा दाना सरद मिळकल वा त्यारण्या कोणतारी भागाव गांवा पर स्वक्रमत, हितरांचंच, माणीण वा दाना सरद मिळकल वा त्यारण्या कोणतारी भागांच गांवा पर स्वक्रमत, विवाद हार्चिया हितरांचे, पाई, संदेशकों, वा त्यारांचे का कळा वा अपन स्वकरण अस्त्यात, विवाद पद्मित प्रदूर्ण काणदेश्य प्रिकार स्वक्रवा वा अपन स्वकरण अस्त्यात, विवाद पद्मित प्रदूर्ण काणदेश प्रिकार हिम्मस्वाधिकार्गान त्यांचे कार्यांत्य वा . व्यांची माणी माणी, थोद, बांचे-४०००२३ देशेन्स दूर्ण निम्मस्वाधिकार्यान त्यांचे कार्यांत्य वा . व्यांची आपता . वा देशेन आपता वा त्यांची स्वस्त प्रसिद्धांच्या तारांचेपातु र १५ दिवसात कळावां. अन्यवा अत्रा दाव्याच्या संदर्भाविवाय सद्द सिळकतीची खोरते पूर्ण करण्यात देशेन आणि सदर असन्यास, अधित्याग केत्यांचे गृहीत धरावे.

प्रशासन वहल आण सहर असल्यास, अधित्याम केत्याचे मृहीत धरावे.

<u>या संतर्भित मुची</u>

मुंबई उपनगततील नोंरणी किल्हा आणि अ- किलामेच्ये बहु-मुंबईमधील एमडीएस मार्ग,
चेबूद वेचे विश्वत असलेच्या आणि बतालेचा () चेबूरच्या उपनगर योजना क्र. III च्या प्लीट

क्र. ७०-५ आणि मात्र चेबूरच्या सीटीएस क्र. क. ८.१९ आणि ८.६९ १४ चारक त्रामिनी वे संवेश

मात्र आणि क्षा कांच्यानित ५९-३। ९० आणि ८.६९ १४ चारक त्रामिनी वे संवेश

मात्र आणि क्षा कांच्यानित ५९-३। ९० अणि १८६९ १४ चारक त्रामिनी वे संवेश

मार्ग आणि कांच्यानित कांच्या, (ii) श्यावील उभी 'मांच्या मुची' नावत्या प्रमातीच्या त्राव्यान्या आणि

संसर्थे आणि झारातीच्या सर्व सामार्गक श्रेतामध्ये ५०% अभिभावित हिस्सा आणि (iii) सर्द्र

हमारत मारान् समूर्ताच्या संपूर्ण पहिला मजल्याच्या निर्विताद मालकी हक्क जी खालील प्रमाणे
सीमायद्व आहे.

उत्तर वा ला क्ले

उत्तर वा त्या दिशेने दक्षिण वा त्या दिशेने पश्चिम वा त्या दिशेने पूर्व वा त्या दिशेने ः प्लॉट क्र. १६ द्वारे : अंतर्गत रस्त्याने : जमीन धारक प्लॉट क्र. ७० यू ने आणि : एमडीएसएम मार्ग द्वारे

सदर दिनांक १६ डिसेंबर, २०२३ ठिकाण : मुंबई

## जाहीर सूचना

ठिकाण: मुंबई दिनांकः १६/१२/२०२३

बैंक ऑफ हॅरिया BOI Bank of India BOI Relationship beyond banking ईमेल : dandakhar.mumbainortt

ा इसल : dandakhar.mumbainorth@bankofindia.co.in
कञ्जा सूचना
काअधी, निम्मलावार्गका वर्षक ऑफ इंडियाचे प्रापिकृत अधिकारी या नायाने विस्कृतिरावदेशन
औन विक्तन्द्रशात औक फावानीकान वर्षक्रिया और प्राप्तिक क्षित्रकृति देशेटर (असेट),
२००२ आणि करका १६/१६) विस्कृतिदे हेरेटर (एक्सोसेट) करना, २००२ सहात्रात्ता १६/घण)
अन्यत्र प्राप्तिकारी व्याद करून दिवस ११/६९/२०३३ मीत्र प्राप्ती वर्षका कर्मत्रहरा, प्रमित्रा ११ विषय प्रमुख स्वत्रात्त अर्थका अधीकारी मात्रा वित्रय देशाना वर्षका कर्मत्रहरा, प्रमुख्य १ त्यावार्गका स्वत्र स्वत्र प्रमुख्य १ त्यावार्गका स्वत्र स्वत्र १ त्यावार्गका स्वत्र स्वत्र स्वत्र १ १,४३,४३,४४ प्रमुख्य भागित्य वर्षका स्वत्र स्वत्य स्वत्र स्वत्र स्वत्य स्वत्य स्वत्र स्वत्र स्वत्र स्वत्र स्वत्र स्वत्य स्वत्य

कार्यका कार्यक्राची स्वतंत्रक्ष कर्यवास कर्यदार/गहाणदार असमर्थ उराल्याने, कर्यदार/गहाणदार आणि सर्वसामान्य जनतेव याद्वीर सूचना रेण्यान तेवे की, निमन्दावादीकारांची खाली वर्णन करणाया आलेल्या मिरकल्वी जैन्दिये करणा १३ चे उप-कल्या (४) सहवाचना सिक्युपिटी इंटरेस्ट (एन्फोर्सपेट) रूलस, २००२ च्य निवस ८ अन्यये प्राप्त अधिकारांचा बायर करून १**१ दिवस्य**, २०१३ राजी सांस्केतिक करना चेतल

अतः. विशेषतः अर्केदरा/ग्रहाणदर/हामीदर आणि वर्षमामान्य जनतेस मद्वारे हमारा देण्याव योगी की, सद मिकक्तीमी कोणवादी व्यवहार करू वर्ष आणि सदा मिकक्तीमी करणाया आदेता कोणवादी व्यवहार इत्ये कार्यक प्रदेश, त्यार ग्रावाय जोगी देश १२,१२,०२३ से सीमी व्यक्त १२,१२,०२५ से सीमी (१४में देश तत्याद सम्पाइतर हमार दोनागे पंच्याणणय मात्र) अधिक पुरील ज्यान आणि सर्व परिवाद, मुक्त आणी वर्षण्या माराअसी मार्ग

क्ष पाच्या नावजनन वर्तराः तकरिता उपलब्ध बेळेत ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतुदीनुस कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

अधारत सिळकतीचे वर्णन औ. सिजय प्रयुद्ध देवनाथ आणि श्रीमती सीमा विजय देवनाथ यांच्या मालकीच्या पत्तंट क्र. ३०८ चा यहंतो भाग आणि पासंल, तिसरा मजला, औ लक्ष्मी आणिश सीएक्स्स्यल, ईर विला, श्री लक्ष्मी पासं, तिसंस्य मजला, क्री लक्ष्मी आणिश सीएक्स्स्यल, ईर १९९१ १७०

दिनांक: ११/१२/२०२३ ठिकाण: मुंबई वेळ: स. ११:१८ मुख्य व्यवस्थापक प्राधिकृत अधिकारी बँक ऑफ इंडिया

## CAPRI GLOBAL - MULICING FINANCE LIMITED सर्वेल कार्यालय: ११ कॅप्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

. लोअर परेल. मंबई-४०००१३

हिस्सुर्गिटी ईटीस्ट (इन्फोसींट) राग, २००२ चे प्रियम ३(१) महामाजा हिस्सुर्गिटायंग्रेडन अर्जेट शिन्मन्द्रणात और प्रधाननियल असंद्रस अंटड इन्मोसींट आँक हिस्सुर्थां इंटरंट अंट., २००२ चे थाना १३(१) अन्ये. हिस्सामाजीकी है हिस्सुर्थां के अंट रिक्नन्द्रणात और प्रधाननियल अस्टेट अर्ड इन्मोसींट आँक हिस्सुर्थां इंटरंट अंट., २००१ चे थाना १३(१) अन्ये. हिस्सामाजीकी अर्था हिस्सुर्थां के हिस्सुर्थां के एक इंटरंट अंट., २००१ चे अर्था १३ चे अर्था के इस्तामाजीकी अर्था हिस्सुर्थां के इस्तामाजीकी अर्था है इस्तामाजीकी इस्तामाजीक

37. 35.	कर्जदार/हमीदाराचे नाव	मागणी सूचना दिनांक आणि रक्कम	तारण मलेखे वर्णन (स्थायर मिळकत)
٩.	(कर्जखाते क्र.	११-डिसें-२३	जमीन धारक सर्व्हें क्र. १४, हिस्सा क्र. १, २ए आणि २वी, एकूण क्षेत्र मोजमापित अंदाजे
	एलएनएचएलबीव्ही२००००८६७९८	र, ३६५५७७३/-	२१४१५.४५ ची.मीटर्स, चेतन्य विद्यालया जवळ, गाव शिरगाव, बदलापुर पूर्व, ता
	बोरिवली शाखा) परवेझ बाबालाल		अंबरनाथ, जि. ताणे महाराष्ट्र ४२१५०३ वर बांधलेले मोहन पालम्स फेझ १ को ऑप
	शिकलगर (कर्जदार), सौ. अर्चना		हाऊसिंग सोसायटी लि नावे जात इमारतीमध्ये ई विंग फेझ १, ७ वा मजल्यावर परिसर
	परवेझ शिकलगर (सह-कर्जंदार)		धारक फ्लंट क्र. ७०१. क्षेत्र मोजमापित ५८.६८ ची.मीटर्स चटर्ड क्षेत्र (जे ओपन टेरेसचे
	परवझ शिकलगर (सह-कन्नदार)		
			संलंग/ सिट आऊट फ्लोअर बेड्स, कपबोर्ड क्षेत्र) चे सर्व ते भाग आणि विभाग.
٦.	(कर्ज खाते क्र.	१२-डिसें-२३	सर्व्हें क्र. २९, हिस्सा क्र. २सी/२, अभिनव कॉलेज जवळ, प्रभात प्रेस जवळ, ता हवेली,
	एलएनएचएलसीएचआय००००११५२८	क. १६८४३४७/-	जि. पुणे, महाराष्ट्र ४११०४१ चा प्रायव्हेट प्लॉट क्र. एम, मोजमापित १०७० ची.फु. वर
	चिंचवड शाखा) गणेश दगइराम	· ·	बांघलेले फ्लंट क्र. ४०२, क्षेत्र मोजमापित ४४२.५० ची.फ्. म्हणजेच ४१.१२ ची.मीटर्स,
	आंबीवाडे (कर्जदार), सी. जयश्री गणेश		४था मजला, स्वराज रेसिडेन्सी चे सर्व भाग आणि विभाग.
	widtauré (ne-wien)		'

अमाराजार (पर-क्यार)

अर पर कंडरी की मान पूर्व केमाजानी मीजीवरणस्थालना प्रदन करणाव कहा, केटावा मीजीवरणस्थाल और वे कहन १३(४) आणि लागू आमेले रूप परिवार केटावी केटावी

## आयुग्ल अँड एफएस टान्स्पोर्टेशन नेटवर्क्स लिमिटेड

में .का. टी आयाण और एक्पप्य चायवाजीआय संदा, प्लांट क्र.सी-२२, जी-व्यांक, पार्ट-कुलां संकृत, पार्ट, (शू), गुंवर्च-४००५/२. क्र... १९२२-२६५२३३३३, ≸-मेल: thininvestor@titsindia.com सीआयापतः एला∜२०३ एपएम २००० पीएससी १२१७५०

स्प्रभावस्थान के दी, अस्तरी वर्षाविक्त हैं। "विक्रिया" हैं का स्थान के देश है, अस्तरी वर्षाविक्त हैं कि स्थान के दी, अस्तरी वर्षाविक्त हैं कि स्थान के दिन हैं कि स्थान के दिन हैं कि स्थान के दिन हैं कि स्थान है कि स्थान ह

- (द्रिरिक्त) शिलिंद्र (प्रितिप्राला) के साल क्षेत्रका कर स्वेता कार्यावत है नहीं है के प्राप्त के उपयो के प्रकार के प्रकार कर कर के प्रकार कर के प्रकार के प

- मोहिन्द कर स्वाप्तां के दिवस के स्वाप्तां क

राखीय किंमत: रु. १५०००००/- (रुपये पंधरा लाख फक्त) ि

इअर: ह. १५००००/ – (रुपये एक लाख पन्नास हजार फक्त)
इअर जमा करण्याची शेवटबी तारीख: १९-०१-२०२४
मिनिराञ्च असर्यादीत

१६ डिसेंबर, २०२३ मुंबई

फ्लॅट मं. बी/४०३ सन्हें क्र. २०८ हिस्सा क्र. ४ ५ ६ ४था मजला जयविजय नगरी १ इमारत क्रमांक ०१

करिता .: १३१३६००/-

ास इंग्रजी मजकूर ग्राह्य धरण्यात येईल

प्राधिकृत अधिकारी (मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड)

MOTILAL OSWAL HOME LOANS

### मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड

सीआयपः: बु६५९२३एमएच२०१३पीएलसी२४८७४१ नॉट. कार्यालयः मोतीलाल ओसवाल टॉवर, रहिमतुङ्घा सवानी रोड एसटी डेपोसमोर, प्रभादेवी, मुंबई – ४०००२५, **इंमेल**ः hfquery@motilalc

जार कार्यालयः श्रीवी तांद्रेत आंकंद्र, ३ रा मदला, विश्ववी चौच्छ, जामन हो घेटे न्वेतसं वर, करणाण (१), मूंबई ४२१३०१ गाखा कार्यालयः गाँग इ. ५०१, ५ मा मदला, पा वर्षी राज्ञात, गर्ले इ. १५५, १५६, आवशीआसीआय बंक वर, रेको स्टेशन कवळ, विरार (१) ४०१३०५, महाराष्ट्र कार्यालयः ऑफिस इ. १०१, १ सा मदला, वर्षीचातु पात्रा, पाएं पीकः १६१९, युना कोषा वर्षात्र, प्रत्योगी कार्योत, हालामा क्रीका व्रवळ, प्रस्तेश ४५००६, नवी मूंबई संपर्के इ. : प्रोर्ड्स रहा व्याप्य ९३०२७०४१२९ आणि सतिय ग्रामी - १३२४४६८६४४

## ई-लिलाव नी विक्री करीता जाहीर सूचना

सिब्बुटिटी इंटरेस्ट (एक्सोसॅस्ट) क्रम, २००२ च्या नियम ८ व ९ करिता प्रंतुकासर वावन सिब्बुटिटाव्होमन ओड रिकन्स्क्रान ऑफ फायनाजीअल ऑस्ट्रस औड एक्सोसॅस्ट ऑफ सिब्बुटिट इंटरेस्ट ऑफ. १९०२ क्रांनीड स्थापन सानेच्या विक्रीसाठी २० दिखासीची ३-लिलाव विक्री सुच्या संस्थानान्य जना आणि विक्रेणत: कर्नेदार आणि वार्गीनदार योग पढ़ादे पूचन देखात देखे जी, मीतिलाल ओसबाल होता काष्मानस लिसिटेड (पूर्णीय जन अंस्पार होत पढ़ान कर्ने केलिया होता होता ताला पताली पनकोळ दे राहण) पाएसन असलेन्या वार्णी वर्णन केलेल्या स्थापन सिक्टिटी, देखे वाली वर्णन केलेल्या कर्ना कर्मान कर्नेति इंटर विक्रा वर्णा स्थापन सिक्टिटी (पूर्णीय क्रांत क्रांत कर्नेत कर्ना कर्मान कर्मान क्रांत कर्मान कर्नेति इंटर क्रांत कर्मान कर्म

राजावर विकटना जानार आहरा. राखाव न	हमत, इमारा जनामत स्वक्रम (इज	र) जानि इजर बना करन्याचा जातन ताराख	द्वारा वासा गर्दूद करा। जाह.		100001111
कर्जदार/ हमीदार / कर्ज खाते	मागणी सूचनेची तारीख आणि रक्कम	स्थावर मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत, इअर आणि इअर सादर करावयाची अंतिम तारीख	ई-लिलावाची तारीख आणि वेळ	शाखाः मुंबई कर्जदारः अधिनाश आकान
एलएएन: एलएक्सपीएएन००३१५-	06-08-2023	फ्लॅट क्र. १०४, पहिला मजला, ओम	राखीव किंमत: रु. ११०००००/-	दिनांक: २०-०१-२०२४	सह-कर्जदार: अस्मी अवि
१६००१७६४६	करिता	साई रेसिडेन्सी, पूर्णा गाव, भिवंडी रोड,	(रुपये अकरा लाख फक्त)	स. ११:०० ते सार्थ.	एलएएन: एलएक्सकेएएल
शाखाः मुंबई	रु.: ११७३५९५/-	सर्व्हें क्र. १९४/३०, ठाणे, महाराष्ट्र	इअर: रू. ११००००/-	५:०० (सह प्रत्येकी ५	१६०००४३९४ शास्त्राः मुंबई
कर्जदार: संतोष जुगन्नाथ गुप्ता सह–कर्जदार: सीता संतोष गुप्ता	(रुपये अकरा लाख त्र्याहत्तर हजार पाचशे पंच्याण्णव	४२१३०२.	(रुपये एक लाख दहा हजार फक्त)	मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह)	कर्जदार: सचिन सुरेंद्र देश
त्तर्-कावारः साता सताव पुता	फक्त)		इअर जमा करण्याची शेवटची तारीख:	inentier()	सह-कर्जदार: श्वेता महार
	२२-११-२०२१	फ्लॅट नंबर - १०, २ रा मजला,	१९-०१-२०२४ राखीय किंमत: रु. १२००००/-	दिनांकः २०-०१-२०२४	एलएएन: एलएक्सटीआव
एलएएन: एलएक्सकेएएल००११६- १७००२७४६४	करिता	कुसुमांजली अपार्टमेंट, गट नंबर - ५३,	(रुपये बारा लाख फक्त)	स. ११:०० ते सार्थ.	१७००२९६६५ शाखाः मुंबई
शाखाः मुंबई	रु.: १३३२७२६.२/-(रुपये	प्लॉट नंबर - ०६, मांजलीं रोड,	\$3R: E. \$20000/-	५:०० (सह प्रत्येकी ५	कर्जदारः समीर प्रमोद गार
कर्जदार: अरुण शामराव साळुंखे	तेरा लाख बत्तीस हजार	बदलापूर पश्चिम, जिल्हा - ठाणे,	(रुपये एक लाख वीस हजार फक्त)	मिनिटांच्या अमर्यादीत	सह-कर्जदार: प्रतीक्षा चंद्र
सह-कर्जदार: अश्विनी अरुण साळुंखे	सातशे सब्बीस आणि दोन पैसे फक्त)	लिज्जत पापडच्या वर, ठाणे, महाराष्ट्र - ४२१५०३	इअर जमा करण्याची अंतिम तारीख:	विस्तारासह)	
0.1			89-08-5058		एलएएन: एलएक्सव्हीआ
एलएएन: एलएक्सपीईएन००११६- १७००४२२५४	११-०५-२०२३ करिता	फ्लॅट नंबर १०३, १ ला मजला, बम बम भोले अपार्ट, स. क्र ३४, मौजे	राखीव किंमत: रु. १३०००००/- (रुपये तेरा लाख फक्त)	दिनांक: २०-०१-२०२४ स. ११:०० ते सायं.	१६००१६२२८ शास्त्राः मुंबई
शासाः मुंबई	क्तः: १६५२१२७/-	सागाव, सागाव-कल्याण, रायगड(महा)	इअर: स. १३००००/-	५:०० (सह प्रत्येकी ५	कर्जदार: संदीप शंकर निंब
कर्जदार: नंदकिशोर एकनाथ परब	(रुपये सोळा लाख बावन	महाराष्ट्र ४२१००१	(रुपये एक लाख तीस हजार फक्त)	मिनिटांच्या अमर्यादीत	सह-कर्जदार: शुभांगी सी
सह-कर्जदार: श्वेता नंदकिशोर परव	हजार एकशे सत्तावीस फक्त)		इअर जमा करण्याची शेवटची तारीख:	विस्तारासह)	एलएएन: एलएक्सव्हीआ
			\$9-09-202X		१५०००३४२७ शाखाः मुंबई
एलएएन: एलएक्सव्हीएएस००३१८-	22-20-2022	फ्लॅट क्र -२१३, २रा मजला, श्री प्रल्हाद	राखीव किंमत: रु.१८००००/-	दिनांकः २०-०१-२०२४	कर्जदार: रमाशंकर माकेडे
१९००७२२९५ शास्त्राः मुंबई	करिता रु.: १६५२३१९/-	सीएचएसएल, साई बाबा हॉस्पिटलच्या मागे, ठाणे, महाराष्ट्र -४०११०५	(रुपये अठरा लाख फक्त)	स. ११:०० ते सार्थ. ५:०० (सह प्रत्येकी ५	सह-कर्जदार: डाली रामश
शाखाः मुब्बः कर्जदारः कृष्ण कुमार सिंग	(रुपये सोळा लाख बावज	, 5.4, 461/19 -00/194	इअर: रु. १८०००/ – (रुपये एक लाख ऐंशी हजार फक्त)	मिनिटांच्या अमर्यादीत	एलएएन: एलएक्सकेएएल
सह-कर्जदार: कुमकुम कृष्ण सिंग	हजार तीनशे एकोणीस		इअर जमा करण्याची शेवटची तारीख:	विस्तारासह)	१६००१५८१२ शाखाः मुंबई
	फक्त)		84-08-5058		कर्जदार: ब्रिजेश हंसराज ग्
एलएएन: एलएक्सव्हीआवआर	२९-०७-२०१९	फ्लॅट नं ३०१, मजला ३रा, ए-विंग	राखीव किंमत: रु. ७०००००/-	दिनांक: २०-०१-२०२४	सह-कर्जदार: मुकेश हंसर
00666-620063868	करिता	सत्यम शिवम अपार्टमेंट, स क्र. २०, हि	(रुपये सात लाख फक्त)	स. ११:०० ते सार्थ.	
शाखा: मुंबई कर्जदार: संकेत काशिनाथ धनराव	रु.: ७७८५३६/- (रुपये सात लाख	क्र. ४३ए, चिंचपाडा कमानी, अंबरनाथ, कल्याण, ठाणे, महाराष्ट्र -४२१ ३०६	इअर: ह. ७००००/-	५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत	एलएएन: एलएक्सपीएएन
सह-कर्जदार: शशिकला काशिनाथ	अकुधाहत्तर हजार पाचशे		(रुपये सत्तर हजार फक्त) इअर जमा करण्याची शेवटची तारीख:	विस्तारासह)	१६००१७५१९ शाखाः मुंबई
धनराव	छत्तीस फक्त)		१९-०१-२०२४	,	कर्जदार: ग्रेगरी प्लस रॉड्रि
एलएएन: एलएक्सपीएएन००२१५-	२०-०४-२०२१	फ्लॅट क्रमांक - २११, २ रा मजला,	राखीव किंमत: रु. ६०००००/-	दिनांक: २०-०१-२०२४	सह-कर्जदार: आकाश ग्रे
\$400\$8886	करिता	सनराईज अपार्टमेंट, स. क्र- १०६, हि.	(रुपये सहा लाख फक्त)	स. ११:०० ते सायं.	एलएएन: एलएक्सकेएएल
शाखाः मुंबई	E.: ८७९९४८/-	क्र - ३, ४, गाव कोले, डोंबिवली पूर्व,	इअर: रु. ६००००/-	५:०० (सह प्रत्येकी ५	१७००५०५२५ शाखाः मुंबई
कर्जदार: अजयकुमार महेंद्रप्रताप सिंग सह-कर्जदार: अंतिमा अजय सिंग	(रुपये आठ लाख एकोणऐंशी हजार नऊशे	ठाणे, महाराष्ट्र -४२१२०१	(रुपये साठ हजार फक्त)	मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह)	कर्जदार: मिलिंद वसंत अ
the analytic solution state (it)	अट्टेचाळीस फक्त)		इअर जमा करण्याची शेवटची तारीख:	14(urddg)	सह-कर्जदारः सुनंदा वसंत
एलएएन: एलएक्सएएसए००३१६-	06-06-5053	फ्लॅट नं६०३, ६ वा मजला, इमा क्र.	१९-०१-२०२४ राखीव किंमत: रु. १८००००/-	दिनांकः २०-०१-२०२४	एलएएन: एलएक्सव्हीएएस
\$90056355	करिता	-२ ट्युलिप बिल्डिंग, कृष्णा हायलैंड्स	(रुपये अठरा लाख फक्त)	स. ११:०० ते सार्थ.	900086990
शाखाः मुंबई	<b>ಕ.: २०४१२८२/</b> -	भोपर मध्ये, लोढा हेरिटेज जवळ, सर्व्हे	इअर: स. १८००००/	५:०० (सह प्रत्येकी ५	शाखाः मुंबई कर्जदारः आशिष दशस्थ र
कर्जदार: शनमुगम मुरुगन पिल्लई	(रुपये वीस लाख	नंबर ३५, हिस्सा क्र. १, डोंबिवली,	(रुपये एक लाख ऐंशी हजार फक्त)	मिनिटांच्या अमर्यादीत	सह-कर्जदार: रूपेश शेटे
सह-कर्जदार: कार्तिक शनमुगम पिछुई	एकचाळीस हजार दोनशे ब्याऐंशी फक्त)	ठाणे, महाराष्ट्र ४२१२०१	इअर जमा करण्याची शेवटची तारीख:	विस्तारासह)	एलएएन: एलएक्सकेएएल
			84-08-5058		380033586
एलएएन: एलएक्सकेएएल००११५- १६००१४४२३	०७-०६-२०१८ करिता	फ्लॅट नं-१०८, १ ला मजला, बी-विंग, केरू प्लाझा, हिस्सा क्र. १०, कोनगाव	राखीव किंमत: रु. ८०००००/- (रुपये आठ लाख फक्त)	दिनांक: २०-०१-२०२४ स. ११:०० ते सायं.	शाखाः मुंबई कर्जदारः नेहा अरुण कोंडे
शाखा: मुंबई	₹.: ६९६८८३/-	रोड, स. क्र. १६८, तालुका-भिवंडी	\$317; T. C0000/-	५:०० (सह प्रत्येकी ५	सह-कर्जदार: अरुण दत्ता
कर्जदार: दिलीप साधू निकम	(रुपये सहा लाख शहाण्णव	जिल्हा-ठाणे-४२१३०२ कल्याण भवंडी	(रुपये ऐंशी हजार फक्त)	मिनिटांच्या अमर्यादीत	एलएएन: एलएक्सएएमबी
सह-कर्जदार: साध् सद् निकम	हजार आठशे त्र्याऐंशी फक्त)	हायवे महाराष्ट्र भारत	इअर जमा करण्याची शेवटची तारीख:	विस्तारासह)	१७००३७७५१
			86-06-5058		शाखाः मुंबई कर्जदारः अण्णासाहेब श्री
एलएएन:	06-06-5053	फ्लॅट क्रमांक १०१, १ ला मजला,	राखीव किंमत: रु. १२०००००/-	दिनांक: २०-०१-२०२४	सह-कर्जदारः उर्मिला अप
एलएक्सव्हीआयआर००२१७- १८००६२८४०	करिता रु.: १३८७०७०/-	खारबाव गाव नाका जवळ, नाकोडा अपार्टमेंट, सर्व्हें क्र. २४५/१, गाव	(रुपये बारा लाख फक्त)	स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५	एलएएनः एलएक्सपीएएन
शाखा: मुंबई	(रुपये तेरा लाख सत्त्वाऍशी	खारबाव, भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र	इअर: रु. १२०००/ – (रुपये एक लाख वीस हजार फक्त)	मिनिटांच्या अमर्यादीत	१७००२९१४६
कर्जदार: रवींद्र शांताराम पाटील	हजार सत्तर फक्त)	४००६०१	इअर जमा करण्याची शेवटची तारीख:	विस्तारासह)	शाखाः मुंबई कर्जदारः चंद्रकांत वामन र
सह-कर्जदार: मेघा रवींद्र पाटील			84-08-5058		सह-कर्जदार: चैताली चंद
एलएएन: एलएक्सकेएआर००३१७-	95-99-50	फ्लॅट नं.०१, तळमजला, बी विंग,	राखीव किंमत: रु. १०००००/-	दिनांक: २०-०१-२०२४	एलएएन: एलएक्सपीएएल
१८००६८२८२	करिता	बालाजी आर्केड फेझ -१, घर क्र. ७४०	(रुपये दहा लाख फक्त)	स. ११:०० ते सायं.	१६०००७७३९
शाखाः मुंबई	रु.: ८८१९८५/- (रुपये आठ लाख	सी आणि ७४ डी, नीलकंठ विश्व जवळ,	इअर: रु. १०००००/-	५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत	शाखाः मुंबई
कर्जदार: रामचंद्र शामराव पाटील	(रुपय आठ लाख एक्याऐंशी हजार नऊशे	उसलीं खुर्द पनवेल रायगड ४१०२०६ पनवेल रायगड (महा) महाराष्ट्र	(रुपये एक लाख फक्त)	मानटाच्या अमयादात   विस्तारासह	कर्जदार: प्रशांत भूपेंद्र श्रीव सह-कर्जदार: ऋचा प्रशां
	पंच्याऐंशी फक्त)	and (right right &	इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १९-०१-२०२४	incording)	1
एलएएन: एलएक्सएमएएच००११६-	65-00-50	घर क्रमांक १६१, पोस्ट-कोळ, ता-	राखीव किंमत: रु. ५००००/-	दिनांकः २०-०१-२०२४	ई-लिलावाच्या अटी ३ १. लिलाव बोली दस्ता
\$000XE404	करिता	महाड, जिल्हा-रायगड, महाराष्ट्र	(रुपये पाच लाख फक्त)	स. ११:०० ते सार्व.	फायनान्स लिमिटेड
शाखाः मुंबई	रु.: ५९३००५/-	४०२३०१	इअर: रु. ५००००/-	५:०० (सह प्रत्येकी ५	http://auctions.in
कर्जदार: विक्रांत मधुसूदन जाधव	(रुपये पाच लाख त्र्याण्णव		(रुपये पन्नास हजार फक्त)	मिनिटांच्या अमर्यादीत	ठिकाण: मुंबई
सह-कर्जदार: शेवंती मधुसूदन जाधव	हजार पाच फक्त)		इअर जमा करण्याची शेवटची तारीख:	विस्तारासह)	दिनांक: १६.१२.२०२
	I	I	84-06-5058	1	*भाषांतगमध्ये चरी आ

١	कर्जदार: मनीय नवल जोशी	(रुपये तेरा लाख तेरा हजार सहाशे फक्त)	निलेमोर नालासोपारा प. पालघर	,	मिनिटांच्या अमर्यादीत
_	सह-कर्जदारः विवेक नवल जोशी एलएएनः एलएक्सपीएएन००३१६-	११-०७-२०२३ ११-०७-२०२३	४०१२०३ पालघर ठाणे महाराष्ट्र पलॅट क्र.१०४,१ ला मजला, ए-विंग,	राखीव किंमत: ह. ५०००००/- (हपये पाच लाख फक्त)	विस्तारासह) दिनांक: २०-०१-२०२४
١	१७००२८१०५	करिता	मूनलाईट रेसिडेन्सी, देवीचा पाडा,	इअर: रु. ५००००/- (रुपये पन्नास हजार फक्त)	स. ११:०० ते सावं.
١	शाखाः मुंबई	₹.: ५७०१०५/-	मिळकत क्र. ९३, तळोजा	इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १९-०१-२०२४	५:०० (सह प्रत्येकी ५
	कर्जदार: हुसैन तस्देर शेख सह-कर्जदार: तबस्सुम हुसैन शेख	(रुपये पाच लाख सत्तर हजार एकशे पाच फक्त)	एमआयडीसी, तालुका- पनवेल, जिल्हा- रायगड, महाराष्ट्र ४१०२०८.		मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह)
_	एलएएन: एलएक्सव्हीआयआर००११५-	??-ob-?o?3	फ्लॅट क्रमांक बी/२०४,२ रा मजला,	राखीय किंमत: रु. ११०००००/- (रुपये अकरा लाख फक्त)	दिनांक: २०-०१-२०२४
:Z1	१६००१६७२६	करिता	वेद भद्रा अपार्टमेंट, सर्व्हें क्रमांक ५७,	इअर: रु. ११००००/- (रुपये एक लाख दहा हजार फक्त)	स. ११:०० ते सायं.
णी	शाखाः मुंबई कर्जदारः विनित दिनेश ताडीवाला	रु.: १०९७५५९/- (रुपये दहा लाख सत्त्याण्णव	हिस्सा क्रमांक बी, गाव-निलेमोर,	इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १९-०१-२०२४	५:०० (सह प्रत्येकी ५
इन	सह-कर्जदार: नूरजहां बशीरुद्दीन शेख	हजार पाचरो एकोणसाठ फक्त)	नालासोपारा पश्चिम, तालुका- वसई, ठाणे, महाराष्ट्र ४०१२०३.		मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह)
;;;	एलएएन: एलएक्सव्हीएएस००३१६-	२३-०६-२०२१	फ्लॅट नंबर - ३०१, ३ रा मजला,	राखीव किंमत: रु. ८०००००/- (रुपये आठ लाख फक्त)	दिनांक: २०-०१-२०२४
_	<b>?8008????</b>	करिता	सर्व्हे क्र ९०, हिस्सा क्र २,	इअर: रु. ८००००/- (रुपये ऐंशी हजार फक्त)	स. ११:०० ते सायं.
	शाखाः मुंबई कर्जदारः अविनाश आकानाथ येसावरे	रु.:७३९१११/- (रुपये सात लाख एकोणचाळीस	साई सिद्धी अपार्टमेंट, गोविंद नगर, फूल पाडा, विरार पूर्व, जिल्हा -	इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १९-०१ -२०२४	५:०० (सह प्रत्वेकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत
Ш	सह-कर्जदार: अस्मी अविनाश येसावरे	हजार एकशे अकरा फक्त)	पालघर, महाराष्ट्र -४०१३०५		विस्तारासह)
1	एलएएन: एलएक्सकेएएल००८१५-	२९-०९-२०१८	फ्लॅट नं.१०२, १ ला मजला, ए-	राखीव किंमत: रु. ९०००००/- (रुपये नऊ लाख फक्त)	दिनांकः २०-०१-२०२४
Ш	१६०००४३९४ शास्त्राः मुंबई	करिता इ.: ९८५५४८/-	विंग, जय मल्हार अपार्टमेंट, एस. क्र. १२१,१३, मौजे दावडी, कल्याण	इअर: ह. १००००/- (रुपये नव्यद हजार फक्त)	स. ११:०० ते सार्यः ५:०० (सह प्रत्येकी ५
Ш	कर्जदार: सचिन सुरेंद्र देशपांडे	(रुपये नऊ लाख पंचावन्न हजार	-४२१३०१ महासाष्ट्र	इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १९-०१-२०२४	मिनिटांच्या अमर्यादीत
Ш	सह-कर्जदार: श्वेता महादेव चव्हाण	पाचशे अठ्ठेचाळीस फक्त)			विस्तारासह)
اا	एलएएन: एलएक्सटीआबटी-००११६- १७००२९६६५	२६-०३-२०१९ करिता	फ्लॅट क्र.४०५ ४ व्या मजला स्वराज गोल्ड समोर, भोपर रोड, शनी	राखीव किंमत: रु. २००००००/ - (रुपये वीस लाख फक्त)	दिनांक: २०-०१-२०२४ स. ११:०० ते सायं.
	शाखाः मुंबई	कः:२४१३९३६/-	मंदिराजवळ, शांती निकेतन कॉम्प्लेक्स	इअर: रु. २०००००/- (रुपये दोन लाख फक्त) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १९-०१-२०२४	स. १९:०० त साथ. ५:०० (सह प्रत्येकी ५
Ш	कर्जदार: समीर प्रमोद गावंड	(रुपये चोवीस लाख तेरा हजार	देसले पाडा रोड शंकेरवर नगर गेट नंबर	***************************************	मिनिटांच्या अमर्यादीत
Ш	सह-कर्जदार: प्रतीक्षा चंद्रकांत पाटील	नऊशे छत्तीस फक्त)	३ एकता नगर नांदिवली ४२१३०६ कल्याण ठाणे महाराष्ट्र		विस्तारासह)
Ш	एलएएन: एलएक्सव्हीआयआर००३१५-	77-99-7079	फ्लॅट क्र. २०२, २रा मजला साईधाम	राखीव किंमत: रु. १३०००००/ - (रुपये तेरा लाख फक्त)	दिनांक: २०-०१-२०२४
7	१६००१६२२८	करिता	बिलिंडग नं १, ए बिंग सोनारपाडा, स.	इअर: रु. १३००००/ - (रुपये एक लाख तीस हजार फक्त)	स. १९:०० ते सायं.
Ш	शाखाः मुंबई कर्जदारः संदीप शंकर निंबाळकर	रु.: १३७०५०२/- (रुपये तेरा लाख सत्तर हजार	क्र. ४, हि क्र. ३/२ ००, शंकर राव विद्यालय जवळ, ४२१२०१ कल्याण	इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १९-०१-२०२४	५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत
Ш	सह-कर्जदार: शुभांगी संदिप निंबाळकर	पाचशे दोन फक्त)	ठाणे महाराष्ट्र		विस्तारासह)
Ш	एलएएन: एलएक्सव्हीआयआर००३१४-	90-0 <u>6</u> -9093	फ्लॉट नं.बी/२०२, ररा मजला, ओम	राखीव किंमत: रु. ८०००००/- (रुपये आठ लाख फक्त)	दिनांक: २०-०१-२०२४
╝	१५०००३४२७ शाखाः मुंबई	करिता रु.: ९०४४७१/-	साईनाथ अपार्ट, सोपारा, नालासोपारा, ठाणे, महाराष्ट्र	इअर: रु. ८००००/- (रुपये ऐंशी हजार फक्त)	स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५
Ш	कर्जदार: रमाशंकर माकेंडे सिंग	(रुपये नऊ लाख चार हजार	X08908	इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १९-०१-२०२४	मिनिटांच्या अमर्यादीत
Ш	सह-कर्जदार: डाली रामशंकर सिंग	चारशे एकहत्तर फक्त)			विस्तारासह)
Ш	एलएएन: एलएक्सकेएएल००३१५- १६००१५८१२	११-०५-२०२३ करिता	फ्लॅट क्र-१, तळमजला, सी विंग, रॉवल रेजन्सी, जीआर. पाटील कॉलेज	राखीव किंमत: रु.२००००००/-(रुपये वीस लाख फक्त)	दिनांक: २०-०१-२०२४ स. ११:०० ते सार्थ.
Ш	शाखाः मुंबई	स.:२१७६०४१/-	मागे, डॉबिवली (पू), कल्याण स क्र.	इअर: रु. २०००००/- (रुपये दोन लाख फक्त) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १९-०१ -२०२४	५:०० (सह प्रत्येकी ५
41	कर्जदार: ब्रिजेश हंसराज गुप्ता	(रुपये एकवीस लाख सहात्तर	४८, हि क्र. २वी, सोनारपाडा, साई	***************************************	मिनिटांच्या अमर्यादीत
1	सह-कर्जदार: मुकेश हंसराज गुमा	हजार एकचाळीस फक्त)	बाबा मंदिर, ठाणे, महाराष्ट्र ४२१२०४		विस्तारासह)
Ш	एलएएनः एलएक्सपीएएन००३१५-	११-०५-२०२३	फ्लॅट क्र ००२, तळमजला, ए विंग,	राखीव किंमत: र. १००००० / – (रुपये दहा लाख फक्त)	दिनांक: २०-०१-२०२४
Ш	१६००१७५१९	करिता	जानकी बाग, कोळेगाव, डॉबिवली	इअर: ह. १०००००/- (रुपये एक लाख फक्त)	स. ११:०० ते सायं.
Ш	शाखाः मुंबई कर्जदारः ग्रेगरी प्लस रॉब्रिग्ज	ह.: ९२४९४६/- (रुपये नऊ लाख चोवीस हजार	(पूर्व), तालुका कल्याण, जि ठाणे, कल्याण, रायगड (महा) महाराष्ट्र	इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १९-०१-२०२४	५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत
H١	सह-कर्जदार: आकाश ग्रेगरी रॉड्रिग्ज	नऊशे सेहचाळीस फक्त)	856508		विस्तारासह)
Ш	एलएएन: एलएक्सकेएएल००३१६-	२२-० <u>५</u> -२०२०	फ्लॅट क्र.४०५,४वा मजला, सी-विंग,	राखीव किंमत: ह. १२०००० / - (हपये बारा लाख फक्त)	दिनांक: २०-०१-२०२४
Ш	१७००५०५२५ शाखाः मुंबई	करिता रु.: १४४९९४७/-	अर्जुन हाइट्स, प्लॉट घारक स क्र. ११८, हिस्सा क्र. १ए, गाव काटई,	इअर: ह. १२००००/- (रुपये एक लाख वीस हजार फक्त)	स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५
Ш	कर्जदार: मिलिंद वसंत आलमेलकर	(रुपये चौदा लाख एकोणपन्नास	डॉबिवली, ठाणे, महाराष्ट्र -	इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १९-०१-२०२४	मिनिटांच्या अमर्यादीत
Ш	सह-कर्जदारः सुनंदा वसंत आलमेलकर	हजार नऊशे सत्तेचाळीस फक्त)	४२१२०२		विस्तारासह)
٦I	एलएएन: एलएक्सव्हीएएस००११६- १७००४८९९०	०८-०३-२०२३ करिता	फ्लॅट नं.३०२, डी विंग, स क्र. ६४, माऊली ड्रीम हाऊस, स्वस्तिक	राखीव किंमत: ह. ११०००००/- (रुपये अकरा लाख फक्त) इअर: ह. ११००००/- (रुपये एक लाख दहा हजार फक्त)	दिनांक: २०-०१-२०२४ स. ११:०० ते सावं.
$\  \ $	शास्ताः मुंबई	रु.: ११३९४०५/- (रुपये	प्लाझा, गाव मणेरे, कल्याण, ता.	इअर: ठ. ११०००) - (२४४ एक लाख दहा हजार फक्त)	५:०० (सह प्रत्येकी ५
$\  \ $	कर्जदार: आशिष दशस्थ शेटे सह-कर्जदार: रूपेश शेटे	अकरा लाख एकोणचाळीस हजार चारशे पाच)	अंबरनाथ, जि. ठाणे, महाराष्ट्र ४२१		मिनिटांच्या अमर्यादीत
$\ $	सह-कजदार: रूपश शट एलएएन: एलएक्सकेएएल००११५-	०९-०३-२०२३	५०१ फ्लॅट नं.१०२, १ला मजला, बी-	राखीव किंमत: रु. ९०००००/= (रुपये नऊ लाख फक्त)	विस्तारासह) दिनांक: २०-०१-२०२४
∐	\$600\$8586	करिता	विंग, बालाजी सदन अपार्टमेंट, स.	इअर: रु. ९००००/- (रुपये नव्यद हजार फक्त)	स. ११:०० ते सार्थ.
H	शाखाः मुंबई कर्जदारः नेहा अरुण कोंडे	रु.: ११८३९५८/- (रुपये अकरा लाख त्र्याऐंशी	क. १५, हि क. १, चिंचपाडा, ग्रामपंचायत आणि राहल नगर,	इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १९-०१-२०२४	५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत
$\  \ $	सह-कर्जदार: अरुण दत्ताराय कोंडे	हजार नऊशे अठ्ठावन्न फक्त)	कल्याण, ठाणे महाराष्ट्र ४२१३०६		ामानटाच्या अमयादात विस्तारासह)
$\  \ $	एलएएन: एलएक्सएएमबी००४१६-	२३-०६-२०२१	फ्लॅट क्र१०५, १ ला मजला,	राखीव किंमत: रु. १६०००००/- (रुपये सोळा लाख फक्त)	दिनांक: २०-०१-२०२४
$\  \ $	१७००३७७५१ शाखाः मुंबई	करिता इ.: १९१०८९५/-	इमारत क्र३, हनुमान अपार्टमेंट, आशेले गाव, उल्हासनगर, तालुका-	इअर: रु. १६००००/- (रुपये एक लाख साठ हजार फक्त)	स. ११:०० ते सावं. ५:०० (सह प्रत्वेकी ५
-11	कर्जदार: अण्णासाहेब श्रीराम ठोसर	(रुपये एकोणीस लाख दहा	अंबरनाथ, ठाणे, महाराष्ट्र-४२१	इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १९-०१-२०२४	मिनिटांच्या अमर्यादीत
1	सह-कर्जदार: उर्मिला अण्णासाहेब ठोसर	हजार आठशे पंच्याण्णव फक्त)	00%		विस्तारासह)
$\  \ $	एलएएन: एलएक्सपीएएन००३१६- १७००२९१४६	०९-११-२०२२ करिता	फ्लॅट ००२, तळमजला, भूमिक अपार्टमेंट, जी नं ३२/०, मीजे	राखीव किंमत: रु. १००००० / - (रुपये दहा लाख फक्त)	दिनांक: २०-०१-२०२४ स. ११:०० ते सार्थ.
$\ $	शाखाः मुंबई	<b>∓.: १४३१५७७/</b> −	बोनशेत, पनवेल, रायगड (महा),	इअर: रु. १०००००/- (रुपये एक लाख फक्त) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १९-०१-२०२४	५:०० (सह प्रत्येकी ५
$\ $	कर्जदार: चंद्रकांत वामन साळवे	(रुपये चौदा लाख एकतीस	महाराष्ट्र ४०१२०६		मिनिटांच्या अमर्यादीत
11	सह-कर्जदार: चैताली चंद्रकांत साळवे एलएएन: एलएक्सपीएएल००११५-	हजार पाचशे सत्याहत्तर फक्त) २३-१०-२०१९	फ्लॅट क्रमांक ४०१, ए - विंग, सारा	राखीव किंमत: रु. ९०००००/- (रुपये नऊ लाख फक्त)	विस्तारासह) दिनांक: २०-०१-२०२४
$\ $	१६०००७७३९	करिता	रेसिडेन्सी, समेलपाडा, सेंच्युटी	इअर: रु. ९००००/- (रुपये नव्यद हजार फक्त)	स. ११:०० ते सायं.
$\  \ $	शाखाः मुंबई	रु.: १७१८८१९/-	बिल्डिंग, ठाणे, महाराष्ट्र -४००६०१	इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १९-०१-२०२४	५:०० (सह प्रत्येकी ५
$\  \ $	कर्जदार: प्रशांत भूपेंद्र श्रीवास्तव सह-कर्जदार: ऋचा प्रशांत श्रीवास्तव	(रुपये सतरा लाख अठरा हजार आठशे एकोणीस फक्त)			मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह)
$\  \ $			l .	I .	reconstruct)
	ई-लिलावाच्या अटी आणि शर्ती:				
٦I	१. लिलाव बोली दस्तावेजातील पुढील ३	नटी आणि शर्तीनुसार आणि त्यांत र्व	देलेल्या प्रक्रियेनुसार आयोजित केला	जाईल. बोलीदारांनी मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटे	ड (याआधी ॲस्पायर होर
	१. लिलाव बोली दस्तावेजातील पुढील ३	वेबसाईट www.motilaloswall	nfl.com आणि बोली दस्तावेजाकरी	ता आमची सेल्स आणि मार्केटिंग आणि ई-लिलाव सेवा पु	ड (याआधी ॲस्पायर हो एविठादार यांची वेबसाई

सभासदांना सूचना